

प्राप्त
१३

वांधा-वापरा-हस्तांतर करा या तत्त्वावर
खाजगीकरणाच्या माध्यमातून नोंदणी
विभागाचे संगणकीकरण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
महसूल य बन विभाग,
शासन निर्णय प्राप्तांक : मुद्रांक २००१/२७६/प.क्र.१०२/म-१,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक: २० ऑगस्ट २००१.

शासन निर्णयः-

या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाला भोट्या प्रमाणावर महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्याचप्रमाणे हा विभाग सेवा विभाग अथवा अभिलेख विभाग म्हणूनही गणला जातो. नागरीकरण तथा औद्योगिकीकरण योग्यके स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाचे व्यवहारामध्ये बाढोकून परिणामी नोंदणीसाठी सादर हाणा-या दस्तऐवजांच्या संख्येतही गेल्या काही वर्षात मोरडया प्रमाणात घाड झालेली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रशासनातील एकंदरीत महत्व लक्षात घेऊन हा विभाग कार्यक्रम करणे, त्याचप्रमाणे जनतेला सुलभ व सक्षम सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून विभागाच्या संगणकीकरणाचा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.

२. सन २००१-२००२ या वर्षाचा अर्धसंकल्प सादर करताना ज्या कार्यालयांचे सर्वसाधारणपणे जनतेशी सातत्याने संबंध येते असती अशा कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात आधार्य
देण्याचे व संगणकीकरणावरील शासनाचा आर्थिक भार मर्यादीत ठेवण्यासाठी सदरहू कार्यक्रम वाहय स्वोतांतून सेवाशुल्काच्या आधारे राबवून घेण्याचे शासनातून सूचित करण्यात आले आहे. उद्यमनुवंशाने नोंदणी व मुद्रांक विभागाचे "बांधा-वापरा-हस्तांतर करा" या तत्त्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.

३. नोंदणी विभागासाठी आवश्यक असणारे संपूर्ण सॉफ्टवेअर हे "सीडॅक" या नामकित संस्थेने तयार केलेले आहे. शासनाने तोवणी विभागाच्या संगणकीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार संगणकीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले हार्डवेअर पुरविणे, हार्डवेअर स्थापित करणे, उपयोगात आणणे, त्याची देखभाल करणे व या हार्डवेअरद्वारे विभागाचे सॉफ्टवेअर चालवून नोंदणीची प्रक्रिया तसेच इतर आनुषंगिक प्रक्रिया इत्यादी बाबी खाजगी पुरवायादार संस्थांकडून करून घेण्याचे अभिन्रेत आहे. त्याकरीत निविदा प्रक्रियेद्वारे खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असून, संबंधित संस्थेशी त्याबाबत ५ घरांचा करार करण्यात येणार आहे. कराराचा सदरथा कालावधी संपुष्टात आल्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे पुढील कालावधीसाठी नवीन संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. कराराचा कालावधी समाप्त झाल्यानंतर नवीन संस्थेची नेमणूक होईपर्यंत त्याच संस्थेकडून काम करून घेतले जाईल. शासनाच्या या योजनेनुसार हार्डवेअरथा ताबा कायम विभागाकडे रहणार असून, याबाबत संबंधित खाजगी संस्थेशी करण्यात आलेला करार मुदतपूर्व संपुष्टात आल्यास घसरा किमत आवकर अधिनियम, १९६१ च्या तरतुदीच्या अनुषंगाने काढण्यात येईल, व अशा परिस्थितीत संबंधित खाजगी संस्थेची काही घूक नसेल तर, संबंधित संस्थेला रक्कम अदा करण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे सुत्र लावण्यात येईल :-

"पुरवठा केलेल्या साधानसामुद्रीमध्ये केलेली गुतवणूक (वजा) घसरा किमत

"(आवकर अधिनियम १९६१)".

४. शासनाच्या या निर्णयानुसार सदरचा संगणकीकरणाचा कार्यक्रम खाजांगीकरणातून राबविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील पूणे, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या विभागात याबाबतच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून एका विभागात शक्तीतो २ संस्थांना काम रेण्याचा शासनाचा मानस आहे. या निविदाच्या संदर्भात एखादी संस्था संपूर्ण राज्यासाठी किंवा प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र निविदा भरू शकेल.

५. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, दिनांक २/११९२ नुसार लघु उद्योजकांना बयाना रवकम भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. नॉदणी व मुद्रांक विभागाच्या प्रश्नाधीन संगणकीकरणाच्या प्रस्तावाचे एकेदरीत स्वरूप किंवा आवाका लक्षात घेतो सदर काम करणा-या संस्थेची आर्थिक क्षमता उत्तम असणे आवश्यक आहे. सर्वच लघुउद्योजकांची आर्थिक क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता नसल्याने ते कामाचा अपेक्षित दर्जा देवू शकणार नाहीत. विशेषतः माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जेथे आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे, तेथे लघुउद्योजक आर्थिक क्षमतेच्या अभावाने कुशल पद्धतीने सदर प्रकल्प रायवू शकतील किंवा करणे याबाबत सारंगता असल्याने, संगणकीकरणाच्या या योजनेनुसार निविदां संबंधीच्या प्रक्रियेत लघुउद्योजकांना बयाणा रवकम तथा अनामत रवकम भरण्यापासून फक्त या प्रकरणापुरता एक विशेष बळा म्हणून सूट न देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

६. सदरच्या प्रस्तावानुसार निविदा पद्धतीने कामाचा देकार स्वीकारणा-या संस्थांची व या संदर्भात संबंधित कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप व विभागाणी पुढीलप्रमाणे राहील :-

- खालील बाबीची जबाबदारी संस्थेची राहील.
- (अ) कामाचा विहित दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक हार्डवेअर व अनुरूपीक सामुद्री पुरविणे. जेणेकरून तरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कामकाज होइल.
- (ब) विविध तिकाणी संगणक सामुद्री यंत्रणा आशावलीसह (system software) सुस्थापित करणे व संपूर्ण संधारी मांडणी करून कार्यान्वयित करणे
- (क) पूर्व निधारित मानकानुसार हार्डवेअरची नियमित देखभाल करणे
- (ड) प्रतिविषाण (अन्तीक्षायरस) संच पुरविणे
- (इ) सर्व तिकाणे संच कायम कार्यान्वयित ठेवणे
- (फ) सर्वत्र आवश्यक ते सर्व सॉफ्टवेअर स्थापित करणे व आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअरच्या बदलानुसार हार्डवेअर मध्ये आवश्यक ते बदल करणे.
- (ग) विहित संरचनेनुसार व विहित मांडणीचे कानिंचर पुरविणे
- (ह) सर्व कार्यालयांसाठी संगणकासंबंधी लागारे कंझुमेवल्सं पुरविणे देखभालीसाठीची मानके निविदा फॉर्ममध्ये नमूद करण्यात येतील. कामाचा दर्जा व हार्डवेअरची देखभाल या बाबतीत विशिष्ट मानके देण्यात येतील. त्यानुसारच संस्थेस काम करावे लागेल.

लागेल. (अ) ते (ह) व्यतिरिक्त संस्थेस खालील बाबीकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून घावे

- * डाटा एंट्री करणे
- * नॉदणीकृत मूळ दस्तऐवज स्कॅन करणे
- * वेळोवेळी सीडीवर अभिलिखित करणे
- * इतर अनुरूपीक कामे जसे, थम्प्रिट स्कॅनरच्या साहयाने आंगठ्याचे ठसे घेणे, अंकोय स्वाक्षरी घेणे, संगणकास जोडलेल्या अंकीय कॅमे-न्याच्या साहयाने पक्षकारांची छायाचित्रे घेणे इत्यादी पार पाडणे.

नॉदणीसाठीचे सॉफ्टवेअर तसेच नॉदणीशी संबंधित खालील बाबीचे सॉफ्टवेअरही विभागाकडून पुरविले जाईल व ही कामे पूणीपणे विभागाकडून केली जातील.

- * दस्त नोंदणी करणे.
- * शोध
- * सूची क्र. २ तयार करणे व देणे
- * माणपीनुसार चेगवेगळे उतारें देणे

७. उपरोक्त पद्धतीने कायांलयाचा संगणकीकरणाचा कायंक्रम राखिताना संबंधीत संख्येने कामाचा दर्जा पुढीलप्रमाणे राखणे आवश्यक राहील :-

यापैके पुढील परिच्छेदात विहित केलेल्या देखावालीचा दर्जा, श्रेणीबाबू दर्जा, संवेद्या दर्जा यांचा समावेश होतो.

(अ) सेवास्तराचा दर्जा म्हणजे

- * संख्येने सेवेच्या संदर्भात खालील घावींची पूर्तता करणे आवश्यक आहे,
- * २५ मिनिटांचा एकंदर कालावधी ज्यामध्ये ११ मिनिटे नोंदणीसाठी व १० मिनिटे स्कॉरिंगसाठी व ४ मिनिटे इतर अनुषंगिक कामांसाठी असतील. म्हणजेच दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर (Presentation नंतर) २५ मिनिटांच्या आत संबंधित पक्काराला मूळ दस्त नोंदणी करून परत देता आला पाहिजे.

(ब) देखभाल दर्जा म्हणजे

- (i) मशिनची काळजी घेणे
- * नादुरुस्त झाल्यावर सुटे भाग बदलणे
- * तांत्रिक दोष शोधणे, से काढूण टाकणे, दुरुस्त करणे
- * सॉफ्टवेअरशी संबंधित अडचणी जसे चालू स्थितीतील चूक (Run time error) विषयां इत्यादी शोधणे व आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअर नव्याने स्थापित करणे
- * यूपीएसला कायम वोजपुरवठा होत असल्याचइल खात्री करणे
- * कार्यपद्धती कायांनिवित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे
- * कार्यपद्धतीच्या सुरक्षीत प्रशासनावरत दक्षता घेणे (System Administration)
- * सॉफ्टवेअरची देखभाल व आवश्यक तेक्का सॉफ्टवेअरच्या अद्याबत श्रेणीबाबू आवृत्ती स्थापित करणे

(ii) प्रवर्तन कालावधीत (Operational period) संगणक सामग्री ही संपूर्णतः चालू स्थितीत ठेवण्यात येईल. प्रवर्तन कालावधी हा प्रत्येक कामाच्या दिवशी संबंधित कायांलय सुरु झोण्याच्या नियत घेळेपूर्वी अर्धा तास व कायांलय बंद होण्याच्या नियत घेळेनंतर दोन तास असा भरण्यात येईल.

(iii) प्रवर्तन कालावधीत खंड कालावधी (Breakdown time) खंड पडल्यापासून ४ तासांपेक्षा जास्त मर्यादा नये.

(iv) संपूर्ण यंत्रणेची उपलब्धता ही प्रत्येक महिन्यात तसेच वर्षात ९५ टक्क्यापेक्षा कमी असणार नाही. अशा कालावधीची गणना प्रत्येक कायांलयाच्या घरील परिच्छेद (२) मधील प्रवर्तन कालावधीच्या आधारे करण्यात येईल.

(v) यंत्रणेची कायम उपलब्धता असणे आवश्यक आहे आणि अशी उपलब्धता न राहाण्याच्या कोणत्याही कारणाची जबाबदारी ही त्या कंत्राटदाराची असेल.

(क) श्रेणीबाबू देखभाल म्हणावे

- * सेवेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही श्रेणीबाबू
- * संबंधित सॉफ्टवेअरची अद्याबत आवृत्ती स्थापित करणे

८. उपरोक्त प्रमाणे संख्येने कामाचा दर्जा न राखल्यास त्यांना पुढीलप्रमाणे खंड आकारण्यात येईल :-

(१) मानकानुसार संबंधीत संस्थेची कामगिरी न झाल्यास त्या प्रमाणात रक्कम कमी करून उवंतर रक्कम संस्थेस देण्यात येईल.

(२) असामाधानकारक कामगिरीमुळे मुदतपूर्व करार समाप्त करण्यात आला अथवा संस्थेने निविदेतून माधार घेतल्यास विशिष्ट अटी व पुरवतादारास देय रकमेचा उल्लोख निविदा प्रभात करण्यास येत आहे. तथापि जर निविदाकार हे निविदा मिळाल्यातंतर त्या अनुपांगाने अंमलवजाबंणी करण्यास असमर्थ असल्यास पूर्ण बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल.

(३) २५ मिनिटांच्या टर्न अरांड बेळपेक्षा जास्त बेळ सागला तर पुरवतादाराला त्या प्रमाणात कमी पैसे देणे प्रस्तावित आहे. म्हणजेच ५ टक्के अधिक बेळ लागल्यास देकारापेक्षा ५ टक्के कमी रक्कम देण्यात येईल.

(४) जर का यंत्रणा चार तासांपेक्षा जास्त काळाकरिता उपलब्ध झाली नाही तर कंत्राटदारास एका कामाच्या दिवसासाठी रक्कम देय होणार नाही. (याची परीगणना त्या महिन्यात त्या दिवशी सरासरी नोंदणी झालेल्या कागदपत्रांच्या आधारावर करण्यात येईल.)

(५) संपूर्ण यंत्रणेची उपलब्धता जर एखाद्या महिन्यात १५ टक्क्यांपेक्षा कमी आसेल तर अशा प्रत्येक ०.५% पेक्षा कमी स्तरासाठी देय रकमेतून १०% रक्कम घजा करण्यात येईल. अशी रक्कम वार्षिक तत्वावर समायोजित करण्यात येईल.

९. याकरता प्रसिद्ध करावयाच्या निविदा या थेंन भागात मागविण्यात येणार असून पहिल्या भागात त्या त्या कार्यालयाकरता खरेदी करावयाचे संगणक व इतर तदअनुषंगीक वाबीचा विर्निदेश, उत्पादनाचे वर्ष, बनावट किंवा निर्मिती इ.बाबीचा तपशील असेल तर, दुसऱ्या भागात प्रत्येक पृथककृत उपसंचार विभाग, बिल विभाग, मंत्रालय, मुद्रांक असेल. या प्रस्तावानुसार प्राप्त झालेल्या निविदाचे मुल्यमापन करणे व संगणकीकरणाचा कायद्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यालयी करणे, त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार शिफारसी करणे याकरिता पुढील अधिकांयाचा समावेश असलेली मुल्यमापन समिती नेमण्याचाचल शासनाने निर्णय घेतलेला आहे:-

१) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे	अधिक
२) संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, सा.प्र.वि.	सदस्य
३) सहसंघिक, महसूल व बन विभाग	सदस्य
४) उप आयुक्त, उद्योग संचालनालय, मुंबई	सदस्य
५) उपसंचिक, विल विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य
६) नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक (संगणकीकरण), पुणे	सदस्य-संचिक
७) सी-डॅक, पुणे (टर्नकी सोल्युशन प्रोफेशनल)	सदस्य

१०. उपरोक्त समितीस प्रतिदिनारेज निम्नतम बोलीकरापेक्षा अधिक उत्तम/उच्च प्रतीची संगणक यंत्रणा सीमातिक जास्त किंमतीस (Marginally Higher Price) उपलब्ध होत असेल तर अशा बोलीकाराची शिफारस करण्याची हक्की राहील. परंतु असे करतीना सद समितीस त्यावाचताची कारणे लेखी नमूद करून अभिलिखित करावी लागलील.

११. संगणकीकरणाचा संदर्भ कायद्यक्रम दिनांक १ जानेवारी २००२ पासून राबविण्याचा शासनाचा मानस आहे. संगणकीकरणाच्या या प्रस्तावानुसार यातील माहितीवर विभागाचा पूर्ण हक्क राहणार असून दस्तांची छाननी व दस्त नोंदणीचे अंतिम आवेदन हे येण निवंधक करतील. या प्रस्तावानुसार संगणकावर स्वयंछाननी (Auto Scrutiny) व स्वयंमूल्यांवल (Auto Valuation) हाणार असून त्यामुळे विभागाचे काम अधिक पारदर्शक व शीघ्र होणे अपेक्षित आहे.

१२. नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे थोना विनंती करण्यात येते की, संगणकीकरणाच्या शासनाच्या या निर्णयानुसार आवश्यक असलेले प्रस्तोत (उषा.निविदा कायद्यपद्धती, खाजगी संस्थेय रक्कम शासनाच्या या निर्णयानुसार आवश्यक असलेले प्रस्तोत (उषा.निविदा कायद्यपद्धती, खाजगी संस्थेय रक्कम

अदा करण्याची कार्यपद्धती इतर अनुषंगिक बाबीसंबंधीचे) शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. त्याचप्रमाणे खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च मागविष्ण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क म्हणून प्रतिपान मुळ्य रु.२०/- एवढे आकारण्यास या आदेशान्वये शासनाची मान्यता देण्यात येत असू. तदअनुषंगाने नोंदणी अधिनियम १९०८ व त्याखालील नियमामध्ये आवश्यक ती तरतु वराण्याचालनाऱ्या प्रस्ताव शासनाकडे पाठविष्ण्यात यावा.

ते गादेश शासनाच्य प्रशासन विभाग, उद्योग, कर्जा व कामगार विभाग य यिता विभाग (अनौपचारिक संदर्भ क्र.प्र.क्र. ६५५/२००१/व्यय-१० दिनांक १६.८.२००१) काढण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने.

ज. ना. पाटील

अवर सचिव

महसूल व वन विभाग

प्रति,

- १) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निकंधक
- ३) सहसंचालक नगर रचना (मुल्यांकन), पुणे
- ४) उपसंचालक, नगर रचना (मुल्यांकन), मुंबई प्रदेश, मुंबई
- ५) मुद्रांक अधीक्षक, मुंबई
- ६) सहायक संघालक, नगर रचना (मुल्यांकन) ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद
- ७) नोंदणी उप निरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, मरावती, नागपूर व (अंमलबजावणी) भुंचई
- ८) महालेखापाल-१, महाराष्ट्र, मुंबई
- ९) महालेखापाल - २, महाराष्ट्र, नागपूर
- १०) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ११) निवासी लेखा अधिकारी, मुंबई
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १३) सामन्य प्रशासन विभाग (कार्यासन ३९)
- १४) उद्योग, कर्जा व कामगार विभाग (उद्योग-६)
- १५) वित्त विभाग (व्यय-१०)
- १६) निष्ठ नस्ती, महसूल व वन विभाग,

